

महाराष्ट्र विधानसभा

चौथे अधिवेशन, २०२०

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

अहमदपूर (जि.लातूर) तालुक्यात पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधण्याबाबत

(१) ७७९ (१३-०४-२०२०). श्री.बाबासाहेब पाटील (अहमदपूर) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदपूर (जि.लातूर) तालुक्यात पशुधनाची संख्या जास्त असून शहर व ७ कि.मी. च्या परिसरातील पशुधनासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्यात आल्यामुळे शहरासह मालेगाव, टेंभुर्णी, नांदुरा (बु) नांदुरा (खु) तळेगाव, थोडगा, थोडगावाडी, काळेगाव, हाळणी, आंनदवाडी, मरशिवणी, तांडा, टाकाळ यागावांसह चौदा गावांतील पशुपालक आपले पशुधन येथे उपचारासाठी आणत असून येथील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे पशुधनावर उपचार होत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीसह पशुधनावर उपचार करण्यात येत असलेल्या शेडचीही दुरावस्था झालेली असून पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा हौद नसून परिसरात दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अहमदपूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधकाम करण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र दिले असून त्यानुसार लवकरच सदर कामास सुरुवात केली जाईल अशी माहिती पशुवैद्यकीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अहमदपूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्यासह इतर समस्यां सोडविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०१-१२-२०२०) : (१) हे खरे नाही.

तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, अहमदपूर या कार्यालयात सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पद-१, पशुधन विकास अधिकारी पद-१, पशुधन पर्यवेक्षक पद-१, वरिष्ठ लिपीक पद-१, व परिचर पद-१ अशी एकूण ५ पदे मंजूर असून त्यापैकी वरिष्ठ लिपीक व परिचर ही

दोन पदे रिक्त आहेत. उक्त अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून उक्त कार्यक्षेत्रातील जनावरांना नियमितपणे विविध सुविधा पुरविण्यात येतात. तसेच पशुवैद्यकीय सेवा न मिळणेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त नाही.

(२) व (३) संस्थेच्या ईमारतीसाठी खोडयावरील शेड उभारणी, विद्युतीकरण दुरुस्तीसाठी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, अहमदपूर यांच्याकडून अंदाजपत्रकाची मागणी करण्यात आली आहे

(४) वित्त विभाग, शासन निर्णय दि.४ मे २०२० मधील मुद्दा क्र.१३ मध्ये सर्व विभागांनी पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही बांधकाम हाती घेऊ नयेत, असे नमूद करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याचे अमिष दाखून महिलेची फसवणूक केल्याबाबत.

(२) ९७६ (२७-०३-२०२०). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथे म्हाडाचा फ्लॅट ऑफलाईन पद्धतीने स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवून गोरेगांव येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेची १८ लाख ३२ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे दिनांक ३० डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी गोरेगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हेगारावर कारवाई करून सदर महिलेस पैसे परत मिळवून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०२-१२-२०२०) : (१) होय.

(२) होय.

(३) याबाबत गोरेगांव पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ६६१/२०१९, कलम ४०६, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. नमूद गुन्ह्यामध्ये आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरहू गुन्हा तपासाधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही

खोस्ते शेडपाडा (ता.विक्रमगड, जि.पालघर) या गावात पोलिसांवर बॉम्ब फेकल्याबाबत

(३) ११६१ (२०-०३-२०२०). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खोस्ते शेडपाडा (ता.विक्रमगड, जि.पालघर) या गावातील संतोष शेंडे या व्यक्तिला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जिवंत बॉम्ब फेकल्याची गंभीर घटना घडली असल्याचे दिनांक १ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यामुळे गावकऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०२-१२-२०२०) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) दिनांक १९.१२.२०२० रोजी विक्रमगड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हे विक्रमगड पोलीस ठाणे गु.र. क्र. १४६/२०१९ मधील आरोपी संतोष शेंडे याचा शोध घेण्यासाठी खोस्ते शेडपाडा येथे पोलीस कर्मचाऱ्यांसह गेले असता सदर आरोपी घरात असल्याची माहिती मिळताच आरोपीचे घरात जाण्याचा प्रयत्न करीत असतांना आरोपीने घराचा दरवाजा आतून बंद करून स्वतःची अटक टाळण्यासाठी घरातील खिडकीतून जिलेटीन स्फोटके जाळून पोलीसांच्या दिशेने टाकून २ स्फोट घडवून आणले. आरोपी संतोष यशवंत शेंडे गावातील लोकांनाही स्फोटकांचा धाक दाखवित असल्याने गावकऱ्यांच्या जिवास धोका निर्माण झाला होता.
- (३) आरोपी संतोष यशवंत शेंडे यांचेविरुद्ध विक्रमगड पोलीस ठाणे गु.र.क्र.१४७/२०१९ भा.द.वि.सं. कलम ३५३, २८६, २२४ सह स्फोटक अधिनियम १९०८ चे कलम ३ (क) (ख), ४ (क) (ख), ५ (क) (ख) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास दिनांक ३१.१२.२०१९ रोजी अटक करण्यात आली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

वडाळा (मुंबई) येथील महिलेची केलेली आर्थिक फसवणूक

- (४) १४७३ (२२-०३-२०२०). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईत "कौन बनेगा करोडपती" मध्ये काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये २५ लाख रुपये लागल्याचे सांगून वडाळा येथील एका महिलेला सुमारे ३ लाख रुपयांनी फसविल्याचे दिनांक ७ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच फसवणूक करणाऱ्या महिलेला पैसे परत मिळवून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०२-१२-२०२०) : (१) व (२) होय.

(३) सदर प्रकरणी वडाळा पोलीस ठाणे, मुंबई येथे गुर.क्र. ०४/२०२० नुसार दिनांक ०२.०१.२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील ६ पैकी ५ आरोपींची माहिती व पत्ते हे बिहार राज्यातील असल्याने सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी १ अधिकारी व ४ अंमलदार असे पथक बिहार राज्याकडे रवाना करण्यात येत आहे.

(४) गुन्हा दाखल आहे. विलंब झालेला नाही.

खानापूर, आटपाडी, तासगांव व इतर तालुक्यामधील (जि.सांगली)

पशुवैद्यकिय दवाखान्यात रिक्त पदे असल्याबाबत

(५) १५२९ (२०-०३-२०२०). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खानापूर, आटपाडी, तासगाव (जि.सांगली) व इतर तालुक्यांमधील पशु वैद्यकिय दवाखान्यांत डॉक्टर, परिचर, शिपायांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याचे माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील पदे रिक्त असण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून सदरील रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०१-१२-२०२०) : (१) हे खरे आहे.

(२) सेवानिवृत्ती, बदली व पदोन्नती या कारणांमुळे सदरील पदे रिक्त झालेली आहेत.

(३) पशुधन विकास अधिकारी (गट-अ) यांची ४३५ रिक्त पदे सरळ सेवा भरतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही सुरु असून शिफारस यादी प्राप्त झाल्यानंतर आवश्यक कार्यवाही शासन स्तरावरून करण्याचे संकल्पित आहे.

गट-क पदभरतीबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु असून ती कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विहित प्रक्रियेनुसार पदभरती करण्याचे संकल्पित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

भूखंडाचे बनावट दस्तऐवज तयार करणा-या टोळीविरुद्ध नागपूर येथील

मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याबाबत

(६) १७७२ (२२-०३-२०२०). श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भूखंडाचे बनावट दस्तऐवज तयार करून त्या आधारे न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून तडजोडीसाठी ब्लॅकमेलिंग करणा-या टोळीविरुद्ध नागपूर येथील मानकापूर पोलिस ठाण्यात माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी आतापर्यंत किती दोषीना अटक करण्यात आली व त्यांचेवर कोणत्या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०२-१२-२०२०) : (१) होय, हे खरे आहे.

भूखंडाचे बनावट दस्तऐवज तयार करून त्या आधारे न्यायालयात दिवाणी दावा दाखल करून तडजोडीसाठी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीविरुद्ध नागपूर येथील मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

(२) फिर्यादीच्या रिपोर्टवरून अप.क्र.४१५/१९ कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून १ आरोपीस अटक करण्यात आली आहे व ३ आरोपींनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

गौलखेडा व अंबापाटी (ता.चिखलदरा, जि.अमरावती) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांत पशुवैद्यकीय डॉक्टर व परिचाराची नियुक्ती करण्याबाबत

(७) १८३८ (०९-०४-२०२०). श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्री.मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गौलखेडा व अंबापाटी (ता.चिखलदरा, जि.अमरावती) येथे पशुसंवर्धन विभागाचे दोन स्वतंत्र दवाखाने असून या दवाखान्यांतर्गत १३ गावे येतात व या दोन्ही दवाखान्यांत एकच डॉक्टर कार्यरत असून परिचर सुध्दा नसल्यामुळे पशुधनाची उपचाराअभावी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून गौलखेडा व अंबापाटी येथील पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांत पशुवैद्यकीय डॉक्टर व परिचाराची नियुक्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०१-१२-२०२०) : (१) व (२) अशी बाब निदर्शनास आली नाही.

पवैद श्रे.२ गौलखेडा (बाजार) व पवैद श्रे.२ अंबापाटी ता. चिखलदरा जि. अमरावती या दोन्ही दवाखान्यांतील सहाय्यक पशुधन अधिकारी व कर्मचारी यांचा अतिरिक्त कार्यभार जवळच्या दवाखान्यातील सहाय्यक पशुधन अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे देण्यात आला असून पशुधनाची उपचाराअभावी गैरसोय झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. पशुधन विकास

अधिकारी (गट-अ) यांची ४३५ रिक्त पदे सरळ सेवा भरतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कार्यवाही सुरु असून शिफारस यादी प्राप्त झाल्यानंतर आवश्यक कार्यवाही शासन स्तरावरून करण्याचे संकल्पित आहे.

गट-क व गट-ड पदभरतीबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु असून ती कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विहित प्रक्रियेनुसार पदभरती करण्याचे संकल्पित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्हयासह राज्यातील अंडी उत्पादकांना अनुदान देण्याबाबत

(८) १८८२ (१०-०४-२०२०). श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्री.मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.सुभाष धोटे (राजुरा), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्हयासह राज्यात माहे एप्रिल ते ऑक्टोबर, २०१९ या ७ महिन्यांत पोल्ट्रीच्या खर्चाचे दर वाढले असून प्रति अंड्याचा उत्पादन खर्च ४.३० रुपये येत असताना कमिशनवजा करता २.९० ते ३.१० रुपये दर मिळत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यामुळे उत्पादकांना प्रतिअंडी १.२० ते १.३० रुपये तोटा सहन करावा लागतो, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने निर्णय घेऊन हा शेतीपूरक व्यवसाय टिकवून त्याला चालना देण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (२७-११-२०२०) : (१), (२) व (३) माहे एप्रिल ते ऑक्टोबर, २०२० दरम्यान बाजारातील मक्याची मागणी व पुरवठा यात तफावत असल्याने तसेच, मक्याचे उत्पादन घटल्याने दरामध्ये वाढ झाली होती. कुक्कुट खाद्यातील मका हा महत्वाचा घटक असल्याने कुक्कुट खाद्याच्या दरात तात्पुरती वाढ होवून प्रती अंडी उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते.

या विभागाकडून दि.२२.१०.२०१९ च्या अर्धशासकीय पत्रान्वये केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागास गेल्या काही महिन्यात उद्भवलेला मका आणि सोयाबीनचा तुटवडा तसेच त्यांचे वाढलेले दर पहाता, CLFMA या संस्थेने शासनास विनंती केल्यानुसार मक्याचा तुटवडा कालावधीत Tariff Rate Quota (TRQ) योजना चालू ठेवण्याची तसेच, या अंतर्गत केंद्र शासनाने ५ लाख मे. टन ड्युटी फ्री मका आयात करण्याबाबत विचार करावा अशी विनंती केंद्र शासनास करण्यात आली. पोल्ट्री उद्योगात उत्पादन खर्च व मिळणा-या दराच्या अनुषंगाने अनुदान देण्याचे शासनाचे धोरण नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

परभणी शहरातील वाहतूक कोंडीबाबत

(९) १९६८ (२१-०३-२०२०). डॉ.राहुल पाटील (परभणी) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी शहरातील मध्यवस्तीसह मुख्य चौकांपासून रस्तांवरील वाहतूकीचा प्रश्न गंभीर झालेला असून शहरातील अरुंद रस्ते, जागोजागी अतिक्रमणे, फळ व भाजीपाला विक्रेते इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून याकडे वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वाहतूक पोलीस यंत्रणा निव्वळ दंड वसुलीचे काम करित असून वाहतूक कोंडी सोडविण्याकडे त्यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने परभणी शहरातील नागरीकांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (१७-११-२०२०) : (१) व (२) हे खरे नाही.

परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ/मध्य वस्ती परिसरातील अतिक्रमणे हटविणे, अरुंद रस्ते, फळे व भाजीपाला विक्रेते यांच्या अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या, अपुरे वाहनतळ, इ. कारणास्तव वाहतूक कोंडी होत असल्याने त्याबाबत तात्काळ उपाययोजना करणे तसेच संयुक्तरित्या कारवाई करण्यासंदर्भात महानगरपालिका परभणी यांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

शहर वाहतूक शाखेकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्याशिवाय शहरामध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत विविध जनजागृती उपक्रम राबविताना वाहनचालक, सामान्य जनता व विद्यार्थी यांना सहभागी करून वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येते.

(३) शहरात वाहतूकी कोंडी होऊ नये याकरीता खालील प्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत.

i) वाहतूक शाखेचे २ अधिकारी व ४० कर्मचारी उपलब्धतेनुसार दररोज दाट गर्दीच्या ठिकाणी नेमणूक करण्यात येऊन वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घेण्यात येते.

ii) फळ-भाजी यांचे हातगाडे एका रांगेत रस्त्याच्या बाजूला वाहतूकीला अडथळा होणार नाहीत अशा प्रकारे वाहतूक पोलिसांकडून उभ्या केल्या जातात.

iii) शहरातील मध्यवस्तीत एकेरी मार्ग ठरवून देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यास मदत होत आहे.

iv) शहरातील बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावले जातात.

v) राष्ट्रीय महामार्ग ६१ वरून येणाऱ्या जड वाहनांना सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत शहरात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

vi) प्रवासी रिक्षांची मोठ्या प्रमाणावरील संख्या लक्षात घेता चालकांचे कॉर्नर बैठकाव्दारे वाहतूकीच्या नियमाबाबत समुपदेशन करण्यात येते.

vii) रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त शहरातील महत्वाच्या ठिकाणी चौक सभा घेऊन वाहनचालकांना मोटारवाहन कायदा व सुरक्षित वाहन चालविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते.

viii) रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येऊन जनतेमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन जनजागृती करण्यात येते.

अशा प्रकारे शहरातील वाहतूक सुरळित राहण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गोरेगाव (जि.हिंंगोली) येथील जानवी मेडीकल जनरल स्टोअर्समध्ये झालेली चोरी

(१०) २१३६ (२२-०३-२०२०). श्री.तान्हाजी मुटकुळे (हिंंगोली) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोरेगाव (जि.हिंंगोली) पोलीस ठाणे अंतर्गत जानवी मेडीकल जनरल स्टोअर्सच्या शटरचे कुलुप तोडून चोरांनी दुकानातील साहित्य पळविल्याचे माहे नोव्हेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (१८-११-२०२०) : (१) होय, हे खरे आहे.

(२) अशा प्रकारचे गुन्हे होवू नयेत म्हणून गोरेगाव पोलीस स्टेशन परिसरात दिवसा व रात्री पोलीसांची गस्त वाढविण्यात आली असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले नाही.

(३) व (४) पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गु. र. क्र. २१९/१९ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे तपासाअंती आरोपीस दिनांक २३.१२.२०१९ रोजी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मालापैकी रु. ६७० चा माल जप्त करण्यात आला आहे. मा.न्यायालयात दोषारोप क्र.२१९०१ अन्वये खटला दाखल करण्यात आला आहे.

(५) विलंब झालेला नाही.

हिंगोली शहरामध्ये घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढले असल्याबाबत

(११) २१४० (२२-०३-२०२०). श्री.तान्हाजी मुटकुळे (हिंगोली) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हिंगोली शहरामध्ये भरदिवसा घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे माहे नोव्हेंबर, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शहर व परिसरात दिनांक ११ नोव्हेंबर, २०२० रोजी वा त्यासुमारास दुचाकी स्वाराने काही ठिकाणी भरदिवसा घरफोड्या करून सुमारे अडीच ते तीन लाखांचे ऐवज व नगद रक्कमेची चोरी केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अशा प्रकारच्या भरदिवसा होणाऱ्या चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (१८-११-२०२०) : (१) होय, माहे नोव्हेंबर, २०१९ मध्ये हिंगोली शहर व हिंगोली ग्रामीण हद्दीत प्रत्येकी १ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(२) व (३) पोलीस स्टेशन हिंगोली शहर गु.र.क्र. ६२१/१९ कलम ४५४, ३८० व हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ३९२/१९ कलम ४५४, ३८० भा.दं.वि. प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस स्टेशन हिंगोली शहर व स्था.गु.शा. यांचेमार्फत गुन्ह्यातील आरोपीस अटक करून गुन्ह्यातील मालापैकी रु. १९४५०/- चा माल जप्त केला आहे. तसेच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ४ आरोपींना अटक करून गुन्ह्यातील मालापैकी रु.६९७००/- चे सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून सदर गुन्हे निकाली काढण्यात आले आहेत. सदर प्रकारचे गुन्हे घडू नयेत याकरीता हिंगोली शहरात व परिसरात दिवस व रात्रीकरीता पोलीसांची गस्त ठेवण्यात आली आहे.

(४) विलंब झालेला नाही.

बुलढाणा जिल्ह्यात पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे पशुधन मालकांची गैरसोय होत असल्याबाबत

(१२) २२७६ (०९-०४-२०२०). श्री.राजेश एकडे (मलकापूर) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे पशुधन मालकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे दिनांक १५ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास नांदुरा व मलकापूर तालुक्यातील पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जनावरांची उपचाराअभावी गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

- (४) असल्यास, त्यानुसार बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०९-११-२०२०) : (१) हे खरे नाही.

बुलढाणा जिल्ह्यात पशुधन विकास अधिकारी यांची एकूण ६१ पदे मंजूर असून २९ पदे भरलेली असून ३२ पदे रिक्त आहेत. परंतु रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार नजिकच्या पशुवैद्यकीय अधिका-यांना देण्यात आला असून पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा नियमित पुरवण्यात येत आहेत.

(२) नांदुरा व मलकापूर तालुक्यात एकूण ७ पदे मंजूर असून २ पदे भरलेली आहेत ५ पदे रिक्त आहेत. तथापि रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार नजिकच्या पशुवैद्यकीय अधिका-यांना देण्यात आला असून पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा नियमित पुरवण्यात येत आहेत.

(३) व (४) पशुधन विकास अधिकारी (गट-अ) यांची ४३५ रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरण्या करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात.१३/२०१९ दि. २३.८.२०१९ नुसार कार्यवाही सुरु करण्यात आली असून दि.२२.१२.२०१९ रोजी चाळणी परीक्षा घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस यादी प्राप्त झाल्यानंतर पशुधन विकास अधिकारी यांची रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची कार्यवाही संकल्पित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत

(१३) २४२१ (०९-०४-२०२०). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.महेश बालदी (उरण), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यात वाहनांची वाढलेली वर्दळ, रस्त्यांवरील धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था व भरधाव वेगाने जाणा-या वाहनांमुळे गत ८ वर्षात जिल्ह्यात ८९०० अपघात झाले असून अपघातात २२२६ नागरीकांचा मृत्यु झाला असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वाहतुक पोलीसांचा निष्काळजीपणा व अपघात कमी होण्यासाठी जनजागृती करण्यास आलेले अपयश यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती उपाययोजना करण्यात आल्या वा करण्यात येत आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (१७-११-२०२०) : (१) रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये सन २०१२ ते २०१९, डिसेंबर पर्यंत एकूण ९६०८ अपघात झाले असून २३५९ जणांचा मृत्यू झालेला आहे.

(२) व (३) रायगड जिल्ह्यात अपघात कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक शाखेमार्फत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये पथनाट्य, चौक सभा, शालेय विद्यार्थ्यांना व्याख्यान देऊन प्रबोधन करण्यात येते. वाहतूक नियंमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येते.

सन २०१२ ते २०१९ या कालावधीत वाहतूक नियंमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध एकूण ७,४७,०४३ केसेस दाखल करण्यात आलेल्या असून त्यांच्याकडून एकूण रु.१३,५९,२२,९०० दंड आकारण्यात करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबईतील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळवणूकीबाबत

(१४) २४३१ (२२-०३-२०२०). श्रीमती यामिनी यशवंत जाधव (भायखळा) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची लैंगिक छळवणूक केल्याबाबतचा गुन्हा दिनांक १६ ऑक्टोबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास तळोजा पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाला आहे , हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (१२-११-२०२०) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

सदर प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून तळोजा, नवी मुंबई पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२६०/२०१९ भादवि. कलम ३५४ (अ) (१) (१), ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, ९ (अ) (४), १० प्रमाणे दिनांक २६.१२.२०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले असून सद्यस्थितीत सदर गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पंकज विजय लांडगे व अक्षय बलवंत मुन यांच्या हत्येची चौकशी करण्याबाबत

(१५) २८१४ (२२-०३-२०२०). श्री.सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री.पंकज विजय लांडगे यांच्या हत्येची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याबाबत लेखी निवेदन विधानसभा सदस्य, बल्लारपूर यांनी पोलिस अधिक्षक, चंद्रपूर यांच्याकडे दिनांक २५ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्या सुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

- (२) तसेच चंद्रपूर शहरातील नेहरू शाळेजवळ अक्षय बलवंत मुन या २३ वर्षीय तरुणाची दिनांक २६ ऑक्टोबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या दोन्ही प्रकरणी चौकशी करून दोषींवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (२६-११-२०२०) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) अ) मृतक पंकज लांडगे याची मोटारसायकल गॅरेजमध्ये मोडीफाय करण्यास दिली होती व त्यासाठी त्याच्या वडीलांनी रु.१५,०००/- दिले होते. गॅरेजचा मालक रुबल बर्मी याने कामही केले नव्हते व पैसे परत देण्यास टाळाटाळ करत होता. म्हणून मृतक पंकज विजय लांडगे आपल्या मित्रासोबत रुबल बर्मीचे घर शोधत असतांना त्यास काही लोकांनी चोर समजून बेदम मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. सदर बाबत रामनगर पो. स्टे. येथे अप. क्र.१५३२/२०१९ कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ भादवि अन्वये दिनांक १९/१२/२०१९ रोजी ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. यात रुबल बर्मीसह ६ साक्षीदार तपासण्यात आले आहेत.

ब) प्रेमसंबंधाशी निगडित वादातून भांडण उकरून काढून ३ आरोपींनी मृतक अक्षय मुन यास मित्रासह जात असतांना त्यांची गाडी अडवून चाकुने शरीरावर वार करून भर चौकात निघून हत्या केल्या प्रकरणी चंद्रपूर पो.स्टे. येथे अप. क्र.९०३/२०१९ कलम ३०२, ३४ भादवि अन्वये दिनांकक २६/१०/२०१९ रोजी ३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दोन्ही प्रकरणे मा.न्यायालयात न्याय प्रविष्ट आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्हयात बंद असलेली दुध केंद्र सुरु करण्यासह दुधाचा दर किमान ३० रुपये करण्याबाबत

(१६) ३०६१ (०९-०४-२०२०). श्री.मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण) : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्हयातील १६ तालुक्यांचा विचार करता तेथील सरकारी दुध डेअरीचे दर प्रती लिटर २५ रुपये असून त्याअगोदर ते २७ रुपये होते व तत्कालीन शासनाने दर कमी केली असल्याचे माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेतीला जोडधंदा म्हणून सुरु केलेला नांदेड जिल्हयातील नसर्सी, लोह, करडखेड येथील दुध संकलन केंद्र सुरु असून हदगगांव, देगलुर, भोकर येथील दुध संकलन केंद्र बंद आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून नांदेड जिल्ह्यात बंद असलेली दुध केंद्र सुरु करण्यासह दुधाचा दर किमान ३० रुपये करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०२-१२-२०२०) : (१) शासनामार्फत केवळ शासकीय दूध योजनाकरीता दूध खरेदी व विक्रीचे दर निश्चित करण्यात येतात. शासनाने दिनांक १९.६.२०१७ च्या शासन निर्णयान्वये ३.५/८.५ या गुण प्रतिच्या दुधाकरीता रु.२७/-प्रति लिटर असा निश्चित केलेला दर दि. २७.९.२०१८ च्या शासन निर्णयानुसार रु. २५/- प्रति लिटर केला आहे.

असे असले तरी, शासनाने शासकीय दूध योजनाकरीता निश्चित केलेला दूध खरेदी दर सहकारी दुग्ध संघ/संस्था यांनी दुध उत्पादकांना द्यावा असे निदेश, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७९ अ अन्वये शासनाने दिनांक १०.७.२०१५ रोजी निर्गमित केले आहे,

(२) होय

(३) नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव व भोकरी येथील तालुक्यामध्ये शासनास दूध पुरवठा करण्यासाठी एकही दुध उत्पादक सहकारी संस्था कार्यान्वित नसल्यामुळे दुधाअभावी सदर ठिकाणाची शितकरण केंद्र बंद करून तेथील यंत्र सामुग्री इतर योजनेत हालविण्यात आली आहेत, त्यामुळे सदर केंद्र पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारीधीन नाही.

राज्यातील दुग्धव्यवसाय हा शासन, सहकार व खाजगी या तीनही क्षेत्रामार्फत करण्यात येत असून त्याचे प्रमाण १:३७:६२ असे आहे. खाजगी व सहकार क्षेत्र त्यांचे स्तरावर दुध खरेदी व विक्रीचे दर निश्चित करित असतात. शासनामार्फत केवळ शासनाच्या दुग्ध योजनेकरीता दूध खरेदी व विक्रीचे दर निश्चित करण्यात येत असून दुग्ध क्षेत्रातील हा सहभाग केवळ ०.५ ते १ टक्के इतक्या दुधासाठीच आहे.

शासकीय दूध योजनांकरीता निश्चित करण्यात आलेला दूध खरेदी-विक्री दर हा त्या-त्या वेळेच्या बाजार भाव लक्षात घेऊन दिनांक १३.८.२००९ रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या प्रदत्त समितीमार्फत निश्चित करण्यात येतो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुलुंड मध्ये जाँगिंग करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत

(१७) ३४४३ (२२-०३-२०२०). श्री.मिहीर कोटेचा (मुलुंड) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्बिहस रोडवर दिनांक १३ डिसेंबर, २०१९ रोजी सायंकाळी एक महिलेचा जाँगिंग करताना एका व्यक्तीने विनयभंग केला, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सर्व्हिस रोडवर अनेक जेष्ठ नागरिक व महिला सातत्याने सकाळी व सायंकाळी फिरायला येत असतात. त्यामुळे येथे असुरक्षित वातावरण निर्माण झाले असल्याने यासंबंधी शासनाने काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (१२-११-२०२०) : (१) होय, हे खरे आहे.

सदर प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नवघर पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. २७१/१९ कलम ३५४ भादवि. प्रमाणे दिनांक १३.१२.२०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीताला अटक करण्यात आली असून आरोपी हा सध्या जामीनावर मुक्त आहे. नमुद गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले असून सदरस्थितीत सदर गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(२) सर्व्हिस रोडवर फिरायला येणा-या महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षितेकरीता खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत :-

- i) सर्व्हिस रोडवर सकाळी व सायंकाळचे वेळी बीट मार्शल व मोबाईल व्हॅन मधील अधिकारी व अंमलदार यांना सातत्याने गस्त करणेबाबत आदेशित करून सदर ठिकाणी गस्त वाढविण्यात आलेली आहे.
 - ii) सदर सर्व्हिस रोडवर कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे.
 - iii) बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित विभागाशी संपर्क साधून सदर ठिकाणचे स्ट्रीट लाईट ह्या सायंकाळचे वेळेत प्रज्वलीत राहतील याची खबरदारी घेण्यात आलेली आहे.
 - iv) तसेच नमुद सर्व्हिस रोडवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावे याकरीता प्रस्ताव देखील सादर करण्यात आलेला आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतक-यांच्या १० शेळ्या व १ बोकड्या मागणीबाबत

(१८) ३६७४ (१०-०४-२०२०). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (तुळजापूर) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उस्मानाबाद हा अवर्षण प्रवण जिल्हा असून निती आयोगाने घोषित केलेल्या मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या देशातील ११५ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेतक-यांचा पशुपालन हा शेतीस जोडून व्यवसाय असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात १० शेळ्या व १ बोकड पुरवठा करण्याचा प्रस्ताव ब-याच वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उस्मानाबाद जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतक-यांची १० शेळ्या व १ बोकड्याची मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, सदरहू योजना शेतक-यांसाठी राबविण्यासाठी आर्थिक मदत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०१-१२-२०२०) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) उस्मानाबाद जिल्ह्यात १० शेळ्या व १ बोकड पुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रलंबीत नसून, शेळीपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात शेळीपालनासंबंधी खालीलप्रमाणे योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे:-

- i) राज्यस्तरीय योजनेतर्गत योजना, अशंत: ठाणबंद पध्दतीने १० शेळी व १ बोकड गट वाटप करणे.
- ii) अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत १० शेळी व १ बोकड गट वाटप करणे.
- iii) मराठवाडा विकास पॅकेजच्या धर्तीवर २० + २ शेळी गट वाटप करणे.
- iv) जिल्हा नियोजन समिती कडील बळीराजा चेतना अभियानांतर्गत त्रस्त कुटूंबांना १० + १ शेळी गट वाटप करणे.
- v) जिल्हा परिषद उस्मानाबाद मार्फत उपकर योजनेतून विधवा महिलांना व अपंगांच्या कुटूंबांना ०२ शेळ्यांचा गट वाटप करणे.

(४) उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेळीपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी शासन व जिल्हा परिषदेकडून उक्त योजनेसाठी सन २०१९-२० मध्ये सुमारे ६७८.४४ लक्ष इतकी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली होती.

चालू आर्थिक वर्षात निधीच्या उपलब्धतेनुसार योजनांची अंमलबजावणी करण्याचे संकल्पित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कळंब (जि.यवतमाळ) येथील पशु आरोग्य केंद्रातील असलेल्या रिक्त पदांबाबत

(१९) ३७१९ (२०-०३-२०२०). डॉ.अशोक उईके (राळेगाव) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळंब (जि. यवतमाळ) तालुक्यातील पशु आरोग्य केंद्रात पशुधन विकास अधिका-याचे पद मंजूर असतांनाही काही महिन्यांपासून डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे प्रभारी डॉक्टरांकडून पशुच्या आरोग्याची तपासणी केली जात असल्याचे दिनांक १५ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पशु चिकीत्सक केंद्रामध्ये प्रभारी डॉक्टर असून ते नेहमी करीता उपलब्ध होत नसल्यामुळे पशुंना उपचारा अभावी घेवून जावे लागते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत कळंब तालुक्यातील चिकीत्सा केंद्रातील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०९-११-२०२०) : (१) व (२) कळंब (जिल्हा यवतमाळ) तालुक्यात पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची एकूण ४ पदे मंजूर असून २ पदे भरलेली आहेत व २ पदे रिक्त आहेत. पविअ पवैद श्रेणी १ नांझा व पविअ पवैद श्रेणी १ मेटेखेडा ही पदे रिक्त असून सदर रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडे दिला असून पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा नियमित पुरवण्यात येत आहेत.

उपचारा अभावी पशुपालकांना त्यांच्या जनावरांना परत घेऊन जाण्याची बाब निदर्शनास आली नाही.

(३) पशुधन विकास अधिकारी (गट-अ) यांची ४३५ रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरण्या करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात.१३/२०१९ दि. २३.८.२०१९ नुसार कार्यवाही सुरू करण्यात आली असून दि.२२.१२.२०१९ रोजी चाळणी परिक्षा घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस यादी प्राप्त झाल्यानंतर पशुधन विकास अधिकारी यांची रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावरून करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (आरे व महानंद) दुग्धशाळेस नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने विशेष धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत

(२०) ३७२६ (०९-०४-२०२०). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), श्री.चंद्रकांत (भाऊ) निंबाजी पाटील (मुक्ताईनगर) : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आर्थिक दृष्ट्या तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (आरे व महानंद) दुग्धशाळेस नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने विशेष धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधींनी दिनांक २९ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री यांचेकडे केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०२-१२-२०२०) : (१) होय.

(२) व (३) महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंद) ही सहकारी दुध संघांची शिखर संस्था आहे. महानंदाकडे संकलित होणारे दुध संघाच्या सदस्य संघाकडून उपलब्ध होत असते. महासंघास बळकटी प्राप्त होण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शासनाने आतापर्यंत महासंघास अत्याधुनिक दुध भुकटी प्रकल्प व असेप्टिक मिलक पॅकेजिंग युनिट करिता एकूण रु.६४.६० कोटी इतके अनुदान उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय बृहन्मुंबईतील ६४ आरे स्टॉल महासंघास हस्तांतरित करण्यात आले असून तसेच आरे दुधाची रॉयल्टी तत्वावर विक्री करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

आरे संदर्भात नमुद करण्यात येते की, राज्यात प्रथमतः दुग्धव्यवसाय हा केवळ शासनामार्फत कार्यान्वित होता. त्यासाठी सन १९५१ मध्ये आरेची स्थापना करण्यात आली होती. कालानुरूप दुग्धव्यवसाय क्षेत्रात सहकार व खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढल्यामुळे शासनाचा दुग्धव्यवसायातील वाटा हा कमी कमी होत गेला. तदनंतर शासकीय दुध योजना व शितकरण केंद्र सहकार क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याचे धोरण स्वीकारून इच्छुक सहकारी दुध संघानी मागणी केल्यानुसार काही दुध योजना व शितकरण केंद्र हस्तांतरित करण्यात आली आहेत. सदर धोरण आजस्थितीत अस्तित्वात आहे. त्यामुळे शासकीय दूध योजनेमार्फत पुर्वी हाताळणी करण्यात येणाऱ्या १७ लक्ष लिटर दुधावरून आजस्थितीत केवळ ५० ते ७० हजार लिटर इतक्या दुधाची हाताळणी करण्यात येत आहे. दुग्धव्यवसायातील सहकार व खाजगी क्षेत्राचा वाढलेला सहभाग लक्षात घेता शासकीय दूध योजनांमध्ये आर्थिक गुंतवणुक करून शासनाने दुग्धव्यवसायातील आपला सहभाग वाढविण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही.

कोल्हापुर जिल्हयातील पशु वैद्यकिय अधिकारी पदे भरण्याबाबत

(२१) ३८७८ (१३-०४-२०२०). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राधानगरी, भुदरगड, आजरा, गगनबावडा, शाहुवाडी (जि.कोल्हापूर) या तालुक्यांमधील पशु वैद्यकिय अधिकारी यांची शेकडो पदे रिक्त असल्यामुळे शेतक-यांना खाजगी तसेच सहकारी संघाच्या पशुवैद्यकिय अधिकारी यांच्या कडून जनावारांची तपासणी करून घावी लागत असल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निर्देशनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कोल्हापुर जिल्हयामध्ये किती पशुवैद्यकिय अधिकारी यांची पदे रिक्त असून सदरहू रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे, त्याची सदयस्थिती काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०२-१२-२०२०) : (१) हे अंशतः खरे आहे,

कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी, भुदरगड, आजरा, गगनबावडा, शाहुवाडी या तालुक्यात पशुधन विकास अधिकारी या संवर्गातील २८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार नजिकच्या पशुवैद्यकीय अधिका-यांना देण्यात आला असून पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा सुरळीतपणे पुरविण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त या तालुक्यामध्ये गोकुळ दूध संघ व वारणा दूध संघामार्फत देखील पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत.

(२) कोल्हापूर जिल्हयामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी यांची ११८ पदे मंजूर असून ५१ पदे भरलेली आहेत. तसेच ६७ पदे रिक्त पदे आहेत.

पशुधन विकास अधिकारी (गट-अ) यांची ४३५ रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात.१३/२०१९ दि.२३.८.२०१९ नुसार कार्यवाही सुरू करण्यात आली असून दि.२२.१२.२०१९ रोजी चाळणी परिक्षा घेण्यात आली आहे. महाराष्ट्र

लोकसेवा आयोगामार्फत शिफारस यादी प्राप्त झाल्यानंतर पशुधन विकास अधिकारी यांची सरळसेवेची पदे सरळसेवने तथा पदोन्नतीची पदोन्नतीने भरण्याचे संकल्पित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अक्कलकोट शहराला जोडणाऱ्या विविध मार्गावर अवैध
वाहतूकीमुळे अपघात होत असल्याबाबत**

(२२) ४०५२ (०९-०४-२०२०). श्री.राम सातपुते (माळशिरस) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अक्कलकोट शहराला जोडणाऱ्या विविध मार्गावर अवैध वाहतूकीमुळे अपघात होऊन अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर ठिकाणी नेमण्यात आलेले वाहतूक पोलीस स्वामी समर्थ मंदिर परिसरात विविध ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी महामार्गावर परगावावरून येणाऱ्या गाड्यांची गैरप्रकारे तपासणी करण्यात व्यस्त असतात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार दोषी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (१७-११-२०२०) : (१) अक्कलकोट शहराला जोडणाऱ्या विविध मार्गावर अवैध वाहतूकीमुळे अपघात होऊन प्राण गमावावा लागलेला नसून सन २०१९ मध्ये वाहनचालकाच्या चुकीमुळे व इतर कारणामुळे एकूण १९ प्राणांतिक अपघात झाले असून त्यामध्ये २१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

(२) हे खरे नाही.

अक्कलकोट शहरात वाहतूकीची कोंडी होऊ नये याकरिता पार्किंगसाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी वाहने पार्क होतील हे पाहण्याच्या सूचना स्थानिक वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. तसेच समर्थ मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी व प्रभारी पोलिस अधिकारी यांना वेळोवेळी पेट्रोलिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी दि.२३.१०.२०२० रोजीच्या परिपत्रकाअन्वये वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्षास नोंद केल्याशिवाय व वाहन चालक वाहतूक नियमांचा भंग करत नसेल तर वाहने थांबवून वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच याबाबत अन्य सूचना देखिल देण्यात आल्या आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पालघर जिल्हयातील दुध व्यावसायिकांसह मुंबई, ठाणे व वसई येथील
तबेले धारकांच्या समस्यां सोडविण्याबाबत**

(२३) ४०५३ (०९-०४-२०२०). श्री.अबू आजमी (मानखूद शिवाजीनगर), श्री.रईस शेख (भिवंडी पूर्व) : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्हयात पावसामुळे भात पिकांपासून तयार होणाऱ्या पावळी भिजली असल्यामुळे पावळीला बुर्शी तयार झाल्याने गुरांना व म्हशींना खाण्यास अयोग्य झाल्यामुळे दुध उत्पादन कमी आल्याचे दिनांक ८ जानेवारी, २०२० वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, दुग्ध व्यावसायिकांसह मुंबई, ठाणे व वसई येथील तबेले धारकांना देखील शेतकऱ्याप्रमाणे समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पालघर जिल्हयातील दुध व्यावसायिकांसह मुंबई, ठाणे व वसई येथील तबेले धारकांच्या समस्यां सोडविण्याबाबत शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येणार आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (२७-११-२०२०) : (१) हे खरे नसून पालघर जिल्हयातील मागील तीन वर्षातील दुग्धोत्पादनाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

वर्ष	अंदाजित वार्षिक दुध उत्पादन (हजार मे.ट.)
२०१७-१८	१३३.४२
२०१८-१९	१३६.४०
२०१९-२० (अस्थायी)	१३४.६६

(२), (३) व (४) बाबत प्रश्न उद्भवत नाही.

शेती महामंडळाकडील जमिन खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करण्याबाबत

(२४) ४०५७ (२५-०३-२०२०). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शेती महामंडळाकडील जमिन खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही काही खंडकरी शेतकरी जमिन मिळण्यापासून वंचित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या वंचित शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप करण्यात कोणत्या अडचणी येत आहेत,

(३) असल्यास, खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच सर्व खंडकरी शेतकऱ्यांना जमिन वाटप केव्हा पूर्ण होणार आहे ?

श्री. बाळासाहेब थोरात (३०-०७-२०२०) : (१), (२) व (३) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्या.), पुणे यांच्या अधिनस्त असलेल्या एकूण १४ मळयावरील बहुतांश पात्र माजी खंडकऱ्यांना शेती महामंडळाकडील जमीन वाटप करण्यात आलेली आहे.

ज्या पात्र माजी खंडकऱ्यांना अद्याप पर्यंत जमीन वाटप करण्यात आलेली नाही. त्या वंचित शेतकऱ्यांना जमीन वाटपाबाबतच्या काही अडचणी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मा.उच्च न्यायालय व दिवाणी न्यायालयातील वारसदारासंदर्भात दावे प्रलंबित असणे तसेच इतर बाबतीत देखील पात्र माजी खंडकऱ्यांनी विविध न्यायालयात दावे दाखल केले असून ते प्रलंबित आहेत. काही मळयावरील पात्र माजी खंडकऱ्यांना वाटप करण्यात आलेले क्षेत्र मान्य नाही. त्यामुळे ते बदलून देण्याची मागणी करत आहेत. वारस चौकशीचे पुरावे व धारण क्षेत्राची माहिती वारसांना मागणी करूनही ती सादर करण्यात येत नाही. ७/१२ वरील क्षेत्र व प्रत्यक्षातील क्षेत्र यामध्ये तफावत आढळून येत असल्याने त्याबाबत भूमि-अभिलेख विभागाशी समन्वय ठेवून कार्यवाही करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांचे मागणी केलेले क्षेत्र अथवा देयक्षेत्र हे १ एकर पेक्षा कमी आहे इ. अडचणीमुळे पात्र माजी खंडकऱ्यांना जमिनीचे वाटप करणे शक्य झालेले नाही.

माजी पात्र खंडकऱ्यांना जमिनीच्या वाटपाबाबतची जी प्रकरणे प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. त्याबाबत बैठक घेवून त्या प्रकरणाच्या अडी-अडचीबाबत क्षेत्रिय कार्यालयांना कळविले असून तात्काळ कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात येत आहे. जी प्रकरणे मा.उच्च न्यायालय अथवा इतर न्यायालयात प्रलंबित आहेत त्याबाबत मा.न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर कार्यवाही करण्यात येईल.

ठाणे येथील घोडबंदर रोडवरील झोपड्यांना लागलेल्या आगीबाबत

(२५) ४१०३ (२४-०३-२०२०). श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर), श्री.रईस शेख (भिवंडी पूर्व) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथील घोडबंदर रोडवरील शासकीय भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांमध्ये लागलेल्या आगीत २२ झोपड्या जळाल्याचे दिनांक ६ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिलिंडर स्फोटामुळे सदर आग लागल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले तरी येथील नागरिकांनी सदर आग समाज कंटकाने लावली असल्याचा आरोप केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीमध्ये काय निदर्शनास आले व त्यानुसार शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०२-१२-२०२०) : (१) होय.

(२) सदर झोपड्यांना लागलेली आग सिलेंड स्फोटामुळे लागली असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली हे खरे नाही. पोलीस तपासात सदर झोपड्यांना आरोपी नामे (१) शंकर रामचंद्र म्हात्रे (२) सुरज चंद्रमत यादव (३) संदिप भिमराव लोखंडे यांनी दिनांक ०३.०१.२०२० रोजी कोणत्यातरी ज्वलनशील पदार्थाने आग लावल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.क्र.०६/२०२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) व (४) होय.

या प्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.क्र.०६/२०२०नुसार भागवि कलम ४३६,५०६स३४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(झेड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील ३ आरोपींना दिनांक ०४.०१.२०२० रोजी अटक केली असून, तपासाअंती आरोपीतांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पशुसंवर्धन विभागात खुल्या प्रवर्गातून नोकरीवर लागलेल्या
अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या आरक्षणाबाबत**

(२६) ४२३६ (१३-०४-२०२०). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात पशुसंवर्धन विभागात खुल्या प्रवर्गातून नोकरीवर लागलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना अस्थायी गटात दाखवून राखीव जागांचा अनुशेष भरल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना समांतर आरक्षणाचा लाभ नाकारण्यात आला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्याअनुषंगाने उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०१-१२-२०२०) : (१), (२) व (३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत सन २०११, २०१२, २०१४ व २०१७ या वर्षात झालेल्या परीक्षेत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील "अनुसूचित जाती" या राखीव कोटयातून ८१ एवढ्या उमेदवारांची निवड झाली आहे. तसेच, या शिवाय अनुसूचित जातीच्या ३३ उमेदवारांची खुल्या प्रवर्गातून निवड झाली असून, त्यातील ११ उमेदवारांना बिंदूनामावलीमध्ये चुकून अनुसूचित जातीच्या बिंदूवर दर्शविण्यात आलेली आहे.

(४) सदर प्रकरणी बिंदूनामावली सुधारित करण्यास सामान्य प्रशासन विभागाची सहमती प्राप्त झालेली असून अनुसूचित जातीची वाढीव ११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत प्रसिध्द झालेल्या जाहिरात क्र.१३/२०१९ मध्ये समाविष्ट करण्यास आयोगाला शासन पत्र दि.३०.०९.२०२० अन्वये कळविले आहे.

**स्मिता वाईन्स, गावडेनगर, दहिसर (पूर्व) (मुंबई उपनगर) या
दुकानावर कारवाई करण्याबाबत**

(२७) ४२९१ (२४-०३-२०२०). श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) स्मिता वाईन्स , गावडेनगर, दहिसर (पूर्व) (मुंबई उपनगर) या दुकानाबाहेर दारू पिण्यास परवानगी देण्यात येत असून दारू पिणारे नागरिक शिवीगाळ करून मारामारी करीत असल्याने या दुकानावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पोलिस स्थानकांत लोकप्रतिनिधीनी माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०२-१२-२०२०) : (१) हे खरे नाही.

परिमंडळ-१२ मुंबईच्या अधिपत्याखालील दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मिता वाईन्स, गावडे नगर, दहिसर पूर्व हे दुकान आहे. परंतू या दुकानाबाहेर दारू पिण्यास दहिसर पोलीस स्टेशनकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच सदर ठिकाणी दारू पिणारे नागरिक शिवीगाळ करून मारामारी करीत असल्याने या दुकानावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पोलीस स्थानकात लोकप्रतिनिधीनी माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्यादरम्यान प्राप्त झालेली नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**गोंदिया जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी कार्यालयात
वेळेवर उपस्थित राहत नसल्याबाबत**

(२८) ४५९१ (२५-०३-२०२०). श्री.विनोद अग्रवाल (गोंदिया), श्री.विजय रहांगडाले (तिरोडा), श्री.राजू कारेमोरे (तुमसर), श्री.मोहन मते (नागपूर दक्षिण), श्री.बंटी भांगडिया (चिमूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोंदिया जिल्ह्यातील बराचसा अधिकारी वर्ग हा नागपूर वरून ये-जा करीत असतो, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून शासकीय कामकाजात दिरंगाई होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बाळासाहेब थोरात (०१-१२-२०२०) : (१), (२) व (३) सर्व कार्यालयात माहे ऑक्टोबर, २०१८ पासून बायोमेट्रीक मशिन लागलेल्या असून सर्व अधिकारी/कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात दिरंगाई होत असल्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शेतकऱ्यांच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत

(२९) ५९०२ (०५-०४-२०२०). श्री.संजय जगताप (पुरंदर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती सुलभा खोडके (अमरावती), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्री.सुरेश वरपुडकर (पाथरी) : सन्माननीय फलोत्पादन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांतर्गत केलेल्या वैयक्तिक व सामूहिक शेतकऱ्यांच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी दर ५ वर्षांनी सुमारे १.५० लाख रुपये खर्च येत असून त्यास कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यामुळे बहुतांशी शेतकरी पुन्हा प्लास्टिक अस्तरीकरण करित नसून अशा शेतकऱ्यांना प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देणे आवश्यक आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने निर्णय घेऊन ज्या शेतकऱ्यांनी प्लास्टिक अस्तरीकरणाचा लाभ ५ वर्षांपूर्वी घेतला आहे, त्या लाभार्थीस ५ वर्षांनंतर प्लास्टिक अस्तरीकरणासाठी पात्र ठरवून प्रचलित पध्दतीने अनुदान देणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संदीपानराव भुमरे (२७-११-२०२०) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) नाही. प्रचलित योजनेप्रमाणे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एका लाभार्थ्याला एकाचवेळी लाभ घेता येतो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मीरा रोड भागातील कणकीया परिसरात गर्दुल्ल्यांच्या वाढत असलेल्या नाहक त्रासाबाबत

(३०) ६१८७ (२७-०३-२०२०). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मीरा रोड भागातील कणकीया परिसरात गर्दुल्ल्यांच्या नाहक त्रास सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या परिसरात गर्दुल्ल्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांवर व अग्निशमन दलातील कर्मचा-यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून सन २०१८ पासून वारंवार कनकिया पोलीस ठाण्यात नागरिकांनी लेखी तक्रारी करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी वा पाहणी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने नागरिकांवर व तेथील अग्निशमन दलातील कर्मचा-यांवर गर्दुल्ल्यांकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांबाबत शासन कोणती कठोर कारवाई करणार वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०२-१२-२०२०) : (१) हे खरे नाही.

(२) दिनांक २७.१०.२०१९ रोजी गर्दुल्ल्यांनी दोन व्यक्तींवर हल्ला केल्याची तक्रार असून त्यानुषंगाने पोलीस ठाण्यात दिनांक २८.१०.२०१९ रोजी गु.र.क्र.३६१/२०१९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(३) व (४) ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील मीरा रोड पोलीस स्टेशन परिसरात गस्त पथकाद्वारे अंमली पदार्थांचे सेवन करणा-यांविरुद्धात सन २०१८ ते २०२० या कालावधीत ६० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

श्री.राम नारायण विजय बहादूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी शोएब अल्ताफ शेख व मोहम्मद नौमान आरीफ सय्यद यांना दिनांक २८.१०.२०१९ रोजी अटक करून त्यांच्याविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.

तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी श्री.लक्ष्मण मुरारी भंडारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंद क्र.७९/२०२० नोंदविण्यात आला आहे. या घटनेच्या अनुषंगाने दोन्ही पक्षकारांना शांतता भंग न करण्याची समज देण्यात आली आहे. तथापि सदरहू तक्रार ही गर्दुल्ल्यांच्या संदर्भातील नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभागात डॉक्टर व कर्मचारी यांची पदे भरण्याबाबत

(३१) ६७२४ (१३-०४-२०२०). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्री.मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण), श्रीमती प्रतिभा धानोरकर

(वरोरा), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.सुभाष धोटे (राजूरा), श्री.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्री.विक्रमसिंह सावंत (जत), श्री.लहू कानडे (श्रीरामपूर), श्री.सुरेश वरपुडकर (पाथरी) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील पशुपालन व्यवसाय कर्मचाऱ्यांअभावी धोक्यात आला असल्याचे माहे फेब्रुवारी,२०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दुग्ध व्यवसायावरही परिणाम होत असून पशुवैद्यकीय विभागात डॉक्टर व कर्मचारी यांची भरती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०१-१२-२०२०) : (१) धुळे जिल्ह्यातील पशुपालन व्यवसाय धोक्यात आल्याची वस्तुस्थिती नाही. जिल्ह्यातील राज्यस्तरीय व स्थानिकस्तरीय तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार जवळच्या उपकेंद्राचे पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचेकडे सोपविण्यात आले असून शेतक-यांना पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक सर्व तांत्रिक सेवा वेळेत देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. तसेच पशुपालकांना पशुसेवा नियमित देण्यात येत आहे.

(२) पशुधन विकास अधिकारी (गट-अ) यांची ४३५ रिक्त पदे सरळ सेवा भरतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही सुरु असून शिफारस यादी प्राप्त झाल्यानंतर आवश्यक कार्यवाही शासन स्तरावरून करण्याचे संकल्पित आहे.

गट-क पदभरतीबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु असून ती कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विहित प्रक्रियेनुसार पदभरती करण्याचे संकल्पित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे जिल्ह्यात पशु चिकित्सक शास्त्राचा पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत

(३२) ७१५७ (१३-०४-२०२०). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.हिरामण खोसकर (इगतपूरी), श्रीमती प्रतिभा धानोरकर (वरोरा), श्री.सुभाष धोटे (राजूरा), श्री.विकास ठाकरे (नागपूर पश्चिम), श्री.सुरेश वरपुडकर (पाथरी) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धुळे जिल्ह्यात १२ वी विज्ञान नंतर अडीच ते तीन वर्षे कालावधीचा पशु चिकित्सक शास्त्राचा पदविका अभ्यासक्रम सन १९८३ व २००३ या वर्षात सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मागील ३० वर्षांपासून सातत्याने १२ वी विज्ञान नंतर अडीच ते तीन वर्षे कालावधीचा पशु चिकित्सक शास्त्राचा पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी विद्यार्थी संघटनेकडून वारंवार होत आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून उक्त मागणीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०१-१२-२०२०) : (१) हे खरे नाही.

- (२) व (३) सदर विषयी विद्यार्थी संघटनेकडून मागणी झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

गोरेगाव (मुंबई) येथील आरे वसाहतीमधील पर्यटन स्थळांच्या विकासकामांबाबत

(३३) १००४६ (३०-०५-२०२०). श्री.रविंद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व) : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याचे पर्यटन क्षेत्र समृद्ध करून महसुलात वाढ व्हावी याकरिता शासन विविध उपाययोजना राबवित असतांना गोरेगाव (मुंबई) येथील आरे कॉलनी मधील पिकनिक पॉईंट, छोटा काश्मीर, आरे तलाव, न्यूझीलंड हॉस्टेल, पुरातन आरे गार्डन, गावदेवी मंदिर, इत्यादी विविध पर्यटन स्थळे अपुऱ्या निधी अभावी विकासापासून वंचित आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता आवश्यक तो निधी उपलब्ध करून या पर्यटन स्थळांची विकास कामे तातडीने पूर्ण होण्याकरिता स्थानिक लोकप्रतीनिधिनी दिनांक २० फेब्रुवारी, २०२० रोजी वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री महोदयांना तसेच दिनांक २५ फेब्रुवारी, २०१९ व २० जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास मा.पालकमंत्री, मुंबई उपनगर निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर निवेदनांच्या अनुषंगाने गोरेगाव (मुंबई) येथील पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता आवश्यक निधी किती कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच सदरहू विकासकामे किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत,
- (४) नसल्यास, या पर्यटन स्थळांच्या विकासकामांना निधी न देण्याची अथवा निधी देण्यास विलंब होण्याची कारणे काय आहेत व या पर्यटन स्थळांच्या विकासकामांबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. सुनिल केदार (०२-१२-२०२०) : (१) आरे कॉलनीमधील पिकनिक पॉईंट, छोटा काश्मीर, आरे तलाव, पुरातन आरे गार्डन या पर्यटन स्थळाकरिता ई-निविदा प्रकीया राबवुन ठेका देण्यात येतो. मात्र सन २०१६ पासुन वेळोवेळी ई-निविदा प्रकीया राबवुनही त्यास प्रतिसाद प्राप्त न झाल्यामुळे गार्डनसाठी ठेका देता येणे शक्य झाले नाही. त्यामुळे सदर स्थळांचा योग्य तो विकास होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे.

न्यूझीलॅंड हॉस्टेल या इमारतीची देखभाल व दुरुस्तीची कामे प्राप्त अनुदानातुन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभाग, आरे यांचेमार्फत करण्यात येत असते.

आरे दुग्धवसाहतीमधील गावदेवी मंदिर येथे यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून म्हाडामार्फत मूलभूत नागरी सुविधा अंतर्गत शेड, प्रवेशद्वार इत्यादी कामे करण्यात आलेली आहेत.

(२) होय.

(३) व (४) आरे वसाहतीमधील पर्यटन स्थळांसाठी स्वखर्चाने निगा व देखभाल ठेवून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकाकडून प्रवेश शुल्क वसुलीकरीता ई-निविदा प्रक्रीया राबवून ठेका देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी ई-निविदेस प्रतिसाद प्राप्त होत नाही अशावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे यांचेमार्फत पर्यटकांकडून प्रवेश शुल्क वसूल करण्याची कार्यवाही येत असते. आरे दुग्धवसाहतीमधील गोरेगांव चेकनाका येथे मुख्य रस्त्याच्या बाजूस दोन गार्डन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून म्हाडामार्फत बनविण्यात आलेली आहेत. तसेच गावदेवी मंदिर येथे सूद्धा म्हाडामार्फत नागरी सुविधा अंतर्गत शेड, प्रवेशद्वार इत्यादी कामे पुर्ण करण्यात आली आहेत.

केंद्रीय पर्यावरण, जलवायू व हवामान बदल मंत्रालय यांच्या दि.५.१२.२०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार आरे दुग्धवसाहतीमधील संपूर्ण परिसर पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र (ESZ) म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तत्कालीन मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दि.११.५.२०१७ रोजी झालेल्या बैठकीत निश्चित झाल्याप्रमाणे, आरे दुग्धवसाहतीमध्ये करण्यात येणाऱ्या विकास कामांचे प्रस्ताव संबंधित प्राधिकरणांनी सनियंत्रण समितीसमोर सादर करणे आवश्यक आहे. सदर कामांची पडताळणी करून दि.५.१२.२०१६ च्या अधिसूचनेच्या तरतूदीनुसार व मा.राष्ट्रीय हरित लवाद यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशास अनुलक्षून सनियंत्रण समितीने ज्या विकास कामांना सहमती दर्शविली आहे केवळ अशाच कामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे दुग्धवसाहत यांनी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावयाची आहे.

त्यानुसार आरे दुग्ध वसाहतीमध्ये म्हाडा/महानगरपालिका यांनी प्रस्तावित केलेल्या ज्या विकास कामांना सनियंत्रण समितीमार्फत सहमती दिली जाते अशा विकास कामासाठी आयुक्त, दुग्धव्यवसाय कार्यालयामार्फत संबंधित यंत्रणेस त्या त्या वेळी अटी व शर्तीवर ना- हरकत प्रमाणपत्रे दिली जातात.

खेड (जि.पुणे) तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरण्याबाबत

(३४) ११३७६ (१६-०९-२०२०). श्री.दिलीप मोहिते-पाटील (खेड आळंदी), श्री.अशोक पवार (शिर्पुर), श्री.चेतन तुपे (हडपसर), श्री.सुनिल टिंगरे (वडगाव शेरी) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात पशुवैद्यकीय श्रेणी १ चे एकूण २१६२ दवाखाने मंजूर असून उक्त दवाखान्यांपैकी सुमारे ४४५ पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खेड (जि.पुणे) तालुक्यात पशुवैद्यकीय (श्रेणी-१) चे १२ दवाखाने असून पशुवैद्यकीय (श्रेणी-२) चे ११ दवाखाने वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय कार्यरत आहेत, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदरहू रिक्त पदांमुळे दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर ताण येऊन त्यांना सेवा देणे गैरसोयीचे होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, खेड तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०१-१२-२०२०) : (१) राज्यात पशुधन विकास अधिकारी (गट-अ) या संवर्गाची एकूण २१९२ पदे मंजूर असून माहे सप्टेंबर-२०२० अखेर १६६१ पदे भरलेली असून ५३१ पदे रिक्त आहेत.

पशुधन विकास अधिकारी (गट-अ) यांची ४३५ रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरण्या करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात.१३/२०१९ दि.२३.८.२०१९ नुसार कार्यवाही सुरू करण्यात आली असून दि.२२.१२.२०१९ रोजी चाळणी परिक्षा घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस यादी प्राप्त झाल्यानंतर पशुधन विकास अधिकारी यांची रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावरून करण्याचे संकल्पित आहे.

(२) व (३) खेड (जि.पुणे) तालुक्यात पशुवैद्यकीय अधिका-यांची १३ पदे मंजूर असून सर्व पदे भरलेली आहेत. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी चे १ पद व पशुधन पर्यवेक्षकाची ९ पदे रिक्त आहेत. सदर पदांचा अतिरिक्त कार्यभार जवळच्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडे सोपवून पशुवैद्यकीय सेवा नियमित पुरविली जाते, त्यामुळे सदर सेवा पुरविताना पशुवैद्यकीय अधिका-यास कोणत्याही स्वरूपाच गैरसोय होत नाही.

(४) सरळसेवेची पदे सरळसेवेने तथा पदोन्नतीची पदे पदोन्नतीने भरण्याचे संकल्पित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**खेड (जि.पुणे) तालुक्यात बनावट कागदपत्राच्या आधारे
पोलीस पाटील पदावर निवड केल्याबाबत**

(३५) ११४६१ (१३-०९-२०२०). श्री.दिलीप मोहिते-पाटील (खेड आळंदी), श्री.अशोक पवार (शिरूर), श्री.चेतन तुपे (हडपसर), श्री.सुनिल टिंगरे (वडगाव शेरी) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खेड (जि.पुणे) तालुक्यात पोलीस पाटील निवडीमध्ये शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्राच्या आधारे बनावट कार्यपद्धतीचा अवलंब करून पोलीस पाटील पदावर निवड केल्याचे माहे जानेवारी, २०२० मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीनुसार बनावट कागदपत्राच्या आधारे पोलीस पाटील झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करून त्यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करत आहे तसेच अद्यापपर्यंत किती दोषी पोलीस पाटलांवर कारवाई करण्यात आली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. अनिल देशमुख (१७-११-२०२०) : (१), (२) व (३) खेड तालुक्यात पोलीस पाटील भरती प्रकीया सन २०१८ मध्ये राबविण्यात आलेली होती. त्यामध्ये मौजे बिरदवाडी, काळुस व धानारे या गावचे पोलीस पाटील यांचे नियुक्ती आदेशास प्राप्त झालेल्या हरकतीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असून चौकशीअंती प्राप्त झालेल्या हरकतीमध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले आहे.

उपविभागीय अधिकारी, उपविभाग खेड यांनी केलेल्या चौकशीअंती-१) मौजे बिरदवाडी गावचे पोलीस पाटील श्री.विशाल शिवाजी पवार २) मौजे काळुस गावचे पोलीस पाटील श्री.संदिप किसन पवळे व ३) मौजे धानारे गावचे पोलीस पाटील श्री. सचिन दत्तात्रय गावडे यांना पोलीस पाटील पदास अपात्र ठरविण्यात आले असून यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस पाटील पदाचे उमेदवार यांनी सादर केलेल्या क्रिडा नैपुण्यविषयक प्रमाणपत्र व संगणक ज्ञान विषयक प्रमाणपत्राचे अर्हतेबाबतची वैधता नियुक्ती प्राधिकारी यांनी तपासणी करण्यासंदर्भात गृह विभाग शासन परिपत्रक दि. ६.११.२०२० अन्वये आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात पशुधन पर्यवेक्षक पदांची भरती गेल्या अठरा वर्षांपासून केली नसल्याबाबत

(३६) ११६१२ (१५-०९-२०२०). श्रीमती मंजुळा गावीत (साक्री) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात पशुधन पर्यवेक्षक पदांची भरती मागील अठरा वर्षांपासून केलेली नसुन सध्या पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे किती आहेत ती रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने शासनाने काय निर्णयात्मक कार्यवाही केली आहे,

(२) असल्यास, पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमामध्ये पशुचिकित्सा शास्त्रासंबंधी (शरीर रचना शास्त्र, शरीर क्रिया शास्त्र, औषधी शास्त्र वगैरे) विषय वगळलेले आहेत, असा अभ्यासक्रम सदरहू पदासाठी पात्र आहे, हे हि खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू अभ्यासक्रम किरकोळ पशुवैद्यकीय सेवा देण्यासंदर्भाच्या शैक्षणिक अर्हतेचे दिनांक ९ ऑगस्ट २००९ च्या परिपत्रकात सदरहू अभ्यासक्रमाची नोंद नसुन पशुधन पर्यवेक्षक पदासाठी मागील १४ वर्षांपासून सक्षम पदविका अभ्यासक्रम उपलब्ध नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पशुविज्ञान मत्स्य विद्यापीठाकडे १२ वी (विज्ञान) नंतर अडीच वर्षांचा पशुचिकित्सा शास्त्राचा पदविका अभ्यासक्रम तसेच दुग्ध व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका धारकांसाठी ३ ते ६ महिन्यांच्या कालावधीचा पुरवणी अभ्यासक्रम (पशुचिकित्सा शास्त्रा संबंधी) तयार करण्याची जबाबदारी दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत चौकशी करून उक्त अभ्यासक्रम लागू करून पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०१-१२-२०२०) : (१) राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकांची ७७६ मंजूर पदे असून ४३३ पदे भरलेली आहेत व ३४३ पदे रिक्त आहेत.

रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सर्व्हिस प्रोव्हायडर नेमण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर उक्त पदे परीक्षेद्वारे भरण्याचे संकल्पित आहे.

(२) ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या दिनांक १२ मे २०१० व ५ मे २०१२ च्या शासन निर्णयानुसार पशुधन पर्यवेक्षक पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्धउत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात आली आहे.

(३) दिनांक २७.०८.२००९ रोजीच्या अधिसूचना राजपत्रामध्ये असलेल्या किरकोळ पशुवैद्यकीय सेवा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत.

(४) भारतीय पशुचिकित्सा कायद्याच्या मान्यतेशिवाय पशुचिकित्सा शास्त्राचा अभ्यासक्रम सुरु करता येत नसल्यामुळे शासनाकडून अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी दिलेली नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे (जि.धुळे) तालुक्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान देण्याबाबत

(३७) ११६६१ (१४-०९-२०२०). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे (जि.धुळे) तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून ठिबक सिंचनाचे अनुदान मिळाले नसल्याचे माहे एप्रिल, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, त्याअनुषंगाने धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान तातडीने देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दादाजी भुसे (२५-११-२०२०) : (१), (२) व (३) सन २०१८-१९ या वर्षात पुर्व संमती प्राप्त सुक्ष्म सिंचन संच बसवून अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेल्या सर्व १,२१३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रु.६.३५ कोटी अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

सन २०१९-२० या वर्षात पुर्व संमती प्राप्त सुक्ष्म सिंचन संचाची उभारणी करून अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेल्या १,८०७ शेतकऱ्यांपैकी १,११० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रु.५.५९ कोटी एवढी अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. उर्वरित ७९७ शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे जिल्ह्यात दोंडाईचा आणि पिंपळनेर हे नवीन तालुके निर्माण करण्याबाबत

(३८) ११६६७ (१३-०९-२०२०). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे जिल्ह्यात दोंडाईचा आणि पिंपळनेर तालुका निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर व पारोळा तालुके धुळे जिल्ह्याला जोडण्याची मागणी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनस्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बाळासाहेब थोरात (१२-११-२०२०) : (१) राज्य शासनाकडे नवीन तालुका निर्मितीसंदर्भात प्राप्त मागण्यांमध्ये दोंडाईचा आणि पिंपळनेर या तालुक्यांच्या निर्मितीच्या मागणीचा समावेश आहे.

(२) जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव, अमळनेर व पारोळा तालुके धुळे जिल्ह्याला जोडण्याबाबत सद्या कोणताही प्रस्ताव शासनाकडे प्राप्त नाही.

(३) राज्यातील तालुक्यांच्या विभाजनाच्या अनुषंगाने निकष निश्चित करण्याकरीता विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे अध्यक्षतेखाली तालुका पुनर्रचना समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने तालुका पुनर्रचनेसंदर्भात केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्याबाबत मंत्रीमंडळाच्या मान्यतेने धोरण ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तालुका निर्मिती ही एक मोठी आर्थिक व प्रशासकीय प्रक्रिया असून खर्चिक बाब आहे. त्याअनुषंगाने विविध पैलू तपासून त्यासंदर्भात मंत्रीमंडळाच्या मान्यतेने धोरण निश्चित झाल्यानंतर प्रकरणपरत्वे नवीन तालुका निर्मितीसंदर्भात उचित निर्णय घेण्याचे संकल्पित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

येरवडा जेल मधून फरार झालेल्या कैद्यांबाबत

(३९) ११७१२ (१३-०९-२०२०). श्री.सुनिल टिंगरे (वडगाव शेरी), श्री.अशोक पवार (शिरूर), श्री.चेतन तुपे (हडपसर), श्रीमती यामिनी यशवंत जाधव (भायखळा) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे येथील येरवडा जेलमधून दिनांक १३ जून, २०२० रोजी वा त्यासुमारास खिडकीचे गज तोडून २ कैदी फरार झाले असून गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेल्या पाच आरोपींनी दिनांक १६ जुलै, २०२० रोजी वा त्यासुमारास कारागृहातून पलायन केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कारागृहातून कैद्यांनी पलायन करण्याची ही चौथी घटना असून फरार झालेल्या कैद्यांवर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत,
- (३) तसेच यास जबाबदार असणाऱ्या संबधीत अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०२-१२-२०२०) : (१) दि.१३.०६.२०२० रोजी दोन न्यायाधीन बंद्यांनी पलायन केलेले आहे. तथापि, फरार ०२ न्यायाधीन बंद्यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या मुख्य इमारतीतून पलायन केलेले नसून तात्पुरत्या येरवडा कारागृहातून पलायन केलेले आहे.

(२) न्यायाधीन बंदी क्र.१८६/२० अरशद हनीफ सय्यद हा येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ७८४/१९, कलम ३९२, ३९५, ३४ भादंवि अन्वये तसेच न्यायाधीन बंदी क्र.१९१/२० आकाश बाबुलाल पवार हा वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५९/२०, कलम ३०७,३२६,३४ भादंवि आर्म अॅक्ट ४(२५) म.पो.का.क. ३७(१)(३), १३५ अन्वये कारागृहात दाखल आहेत.

(३) तात्पुरते येरवडा कारागृह अधीक्षक तथा नियंत्रण अधिकारी यांना बंदी पलायनाच्या अनुषंगाने समज देण्यात येऊन, एका कारागृह शिपायास निलंबित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राहूरी, कोपरगांव, रहाता व श्रीरामपूर (जि.अहमदनगर) हे तालुके ठिबक व तुषार सिंचन योजनेतून वगळण्यात आले असल्याबाबत

(४०) ११८२४ (१४-०९-२०२०). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राहूरी, कोपरगांव, रहाता व श्रीरामपूर (जि.अहमदनगर) हे चार तालुके ठिबक व तुषार सिंचन योजनेतून या वर्षापासून वगळण्यात आल्याचे माहे मार्च, २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेतकऱ्यांना पूरक अनुदानाला मुकावे लागणार असून भूगर्भातील पाणी अनिशोषण करणाऱ्या तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी खालवल्यामुळे वगळलेल्या तालुक्यांचे नुकसान होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शेतकऱ्यांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना अनुदान देते, सदरची योजना केंद्र शासन पुरस्कृत सिंचन योजना असून त्यासाठी केंद्र शासन ६० टक्के तर राज्य शासन ४० टक्के अनुदान देते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त तालुक्यांत पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असुन तालुक्यांना सिंचनासाठी अनुदान देण्यात येते तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल, पाण्याचा अतिवापर होतो अशा ठिकाणी ठिबक व तुषार सिंचनाला अनुदान देणे गरजेचे आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, शासनाने बागायती व जिरायती असा भेदभाव केल्याने जमिनीतील पाणी उपसा वाढणार असून भविष्यात पाण्याची पातळी खालावणार असल्यामुळे जलसंकट राहणार आहे, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, ठिंबक सिंचन योजनेत नव्याने तालुक्यांचा समावेश करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. दादाजी भुसे (२५-११-२०२०) : (१) नाही.

(२), (३), (४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात कारागृहातील कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याबाबत

(४१) ११८२६ (१३-०९-२०२०). श्री.मोहन मते (नागपूर दक्षिण) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात कारागृहातील चार कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनाबाधित कैद्यांच्या विलगीकरणासाठी कारागृहात जागाच नसल्याचे वास्तव दिनांक १७ जून, २०२० रोजी वा त्यासुमारास समोर आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील विविध कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना डांबण्यात आले असल्याने या कारागृहात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील विविध कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होवू नये, याकरिता कोरोनाबाधित कैद्यांच्या विलगीकरणासाठी जिल्हाधिकारी पातळीवर जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०३-१२-२०२०) : (१), (२) व (३) राज्यात एकूण ६० कारागृहे असून अनेक कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त बंदी असल्याने, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सामाजिक विलगीकरण (Social distancing) च्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे कार्यवाही केली आहे:-

१. महाराष्ट्र कारागृह (मुंबई अभिवचन व संचित रजा) नियम-१९५९ मध्ये दि.०८.०५.२०२० च्या अधिसूचने अन्वये सुधारणा करून काही वर्गवारीतील बंद्यांना आकस्मिक अभिवचन रजेवर मुक्त करण्याची तरतुद केली आहे. तसेच मा.न्यायालयांनी देखील काही वर्गवारीतील न्यायाधीन बंद्यांना जामीनावर मुक्त केले आहे.

२. शासन स्तरावरून दि. २४.०६.२०२० च्या आदेशानुसार सर्व जिल्हाधिकारी यांना तात्पुरते कारागृह स्थापित करून तेथे कोविड केअर सेंटर स्थापन करण्यास आदेश देण्यात आले असून, त्यानुसार राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये एकूण ४२ तात्पुरते कारागृह स्थापन झाले असून, तेथे विलगीकरण कक्ष व कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहेत.

राज्यातील कारागृहातील एकूण ०६ केंद्रांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली येथील पोलीसाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याबाबत

(४२) ११९३३ (१३-०९-२०२०). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.संजय केळकर (ठाणे), कॅप्टन आर. सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.चंद्रकांत (दादा) पाटील (कोथरुड) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोरोना विषाणूच्या काळात डॉक्टर, नर्सस सोबतच पोलीसही दिवस रात्र कर्तव्य बजावत असून यामुळे या कर्मचाऱ्यांवर मानसिक तणाव वाढत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, हिंगोली येथील पोलीस मुख्यालयातील शस्त्र दुरुस्ती विभागातील जितेंद्र साळी या कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असून अनेक पोलीस तणावाखाली जीवन जगत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जितेंद्र साळी यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्याबाबत तसेच पोलीसांना तणावमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (१८-११-२०२०) : (१) कोरोना विषाणूच्या काळात पोलीस दिवस रात्र कर्तव्य बजावत आहेत हे खरे आहे. परंतु पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आळीपाळीने वेगवेगळ्या दिवशी ड्युटी लावण्यात येत असल्यामुळे पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांवर मानसिक तणाव दिसून येत नाही.

(२) हिंगोली पोलीस मुख्यालयातील शस्त्र दुरुस्ती विभागात कार्यरत असलेल्या कोणत्याही पोलीस कर्मचारी यांची कोरोना विषाणूच्या काळात शस्त्र दुरुस्ती विभागाशिवाय इतर कुठेही बाहेर ड्युटी लावण्यात आलेली नाही यामुळे कोरोना काळात कर्मचाऱ्यांवर ड्युटीबाबत तणाव आहे यामध्ये तथ्य दिसून येत नाही.

(३) श्री.साळी यांनी घरगुती कारणावरून व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे तपासावरून दिसून येत आहे.

पोलीसांच्यावर तणाव येऊ नये म्हणून व त्यांचे आरोग्य चांगले रहावे याकरीता कुटुंब आरोग्य योजना राबविण्यात येत आहे तसेच आरोग्य शिबीराचे आयोजन करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येते.

तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेवून त्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.

त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी योगासने, ताणतणाव मुक्ती शिबीरे, आहार तज्ञ व्याख्यान व मार्गदर्शनपर शिबीरे आयोजित करण्यात येतात. पोलीसांना व्यायामाची सवय लागून ते सुदृढ रहावे म्हणून बॉडी मास इंडेक्स प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. तसेच साप्ताहिक सुट्टी व आवश्यक रजा देण्यात येत आहेत

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**इंदाराम (ता.अहेरी, जि.गडचिरोली) ग्रामपंचायत येथील सरपंच व सचिव
यांनी ग्रामीण रोजगार हमी योजनेत केलेला गैरव्यवहार**

(४३) ११९८८ (१६-०९-२०२०). श्री.धर्मरावबाबा आत्राम (अहेरी) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इंदाराम (ता.अहेरी, जि.गडचिरोली) ग्रामपंचायत येथील ग्रामीण रोजगार हमी योजनेचे लाभार्थी श्री. गणपत बंगारी आत्राम व श्री.मल्लेश पेंटा नैताम यांना सन २०१६-१७ मध्ये विहीरीच्या बांधकामांस मंजूर दिली असता विहीर बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री करून दिनांक १५ मे, २०१८ रोजी वा त्यासुमारास विहीर बांधकामाचे प्रत्येकी १ लाख १० हजार रुपयाचे देयक तयार करण्यात आले. परंतु सचिव व सरपंच यांनी संगमत करून श्री रामकृष्ण ट्रेडिंग कंपनी, अहेरी यांच्या नावे खोटे देयक तयार करून एकूण २ लाख २० हजार रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे माहे मे-जून २०२० मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विहीर बांधकामाची रक्कम सचिव व सरपंच यांच्याकडून मिळण्यास विलंब होत असल्यामुळे लाभार्थी यांनी संवर्ग विकास अधिकारी (पंचायत समिती अहेरी) यांच्याकडे तक्रार माहे जून, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान केली असून अद्यापपर्यंत दोन्ही लाभार्थ्यांना योजनेची रक्कम मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी दोन्ही लाभार्थ्यांनी सरपंच व सचिव यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन, अहेरी येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल केली असून त्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, आदिवासी शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या सचिव व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संदीपानराव भुमरे (२७-११-२०२०) : (१) हे खरे नाही.

सदर प्रकरणी संबंधित ग्रामपंचायतीने लाभार्थीच्या विहीरीच्या बांधकामाकरीता संबंधित पुरवठादाराकडून साहित्य खरेदी केल्यामुळे संबंधित पुरवठादारास रक्कम अदा करण्यात आली आहे.

(२) सदर तक्रार संबंधितांकडे करण्यात आली होती हे खरे आहे. तथापि सदर तक्रारीच्या चौकशीत असे निदर्शनास आले की लाभार्थ्यांच्या विहीरीच्या बांधकामाकरीता साहित्य पुरविणाऱ्या संबंधित पुरवठादारास रक्कम प्रदान करण्यास विलंब झाला होता.

(३) हे खरे नाही.

(४) चौकशी समितीच्या अहवालानुसार सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली असून दोषी आढळून आलेल्या संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्त भंग विषयक कारवाई करण्यात आली आहे. ग्रामरोजगार सेवकास कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथे आरे डेअरी सुरु करणेबाबत

(४४) १२४८७ (१४-०९-२०२०). श्री.रविंद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व) : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथे आरे डेअरी सुरु करण्याचा उद्देश शुद्ध दुध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याचा असून आरे वसाहतीमध्ये जवळपास ३० तबेले बांधून त्यात दूध देणाऱ्या जनावरांचे संगोपन तबेलेधारकामार्फत करून आरे डेअरीस दुधाचा पुरवठा करण्यासाठी तबेलेधारकांना निवासस्थाने ही उपलब्ध करून दिली आहेत, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, तबेलेधारकांनी दूध दर वाढीसाठी मागणी केली असता शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने तबेलेधारकांनी आरे डेअरीस दुधाचा पुरवठा बंद केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाच्या जागेवर तबेले व तबेलेधारकांची निवासस्थाने असून मात्र त्याचा लाभ शासनास होत नसल्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे व जागेचे खाजगी व्यवसायीकरण होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा. मुख्यमंत्री, पालकमंत्री, मुंबई उपनगर आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री यांच्याकडे दिनांक १९ जानेवारी, २०२० रोजी वा त्यासुमारास निवेदनाद्वारे केलेल्या मागणीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (२७-११-२०२०) : (१) होय.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) असे निवेदन प्राप्त झाले आहे या निवेदनातील मागण्यांबाबत नमूद करण्यात येते की, आरे दुग्धवसाहतीच्या हरित पट्यातील पर्यटन स्थळांचे सक्षमीकरण, पर्यटन स्थळाची दुरुस्ती नियमित करण्यात येते. तसेच अनधिकृत बांधकामावर कठोर कार्यवाही करण्यात येऊन

शासकिय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात येत असते. याशिवाय बृहन्मुंबई दूध योजनेकडे आवक होणारा दुधाचा पुरवठा शासकिय रुग्णालये व शासकिय संस्था यांना करण्यात येत आहे. आरे कॉलनीमध्ये न्युझीलंड होस्टेलची इमारतीची वेळोवेळी सार्वजनिक बांधकामाबाबत दुरुस्ती केली जात असते.

**कोरोना महामारीच्या फैलावामुळे कारागृहातील गंभीर गुन्हे असणाऱ्या
कैद्यांना जामीन मंजूर करणार असल्याबाबत**

(४५) १२८१९ (१३-०९-२०२०). श्री.रमेश कोरगांवकर (भांडूप पश्चिम) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरोना महामारीच्या फैलावामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्याच्या आदेशानुसार शासनाच्या उच्चाधिकार समितीच्या सुधारित निर्णयानुसार फाशी, जन्मठेप तसेच इतर गंभीर गन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांना जामीन मंजूर करण्यात येणार असल्याची बाब दिनांक १६ मे, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गंभीर गुन्हे असणाऱ्या कैद्यांना जामीन मंजूर करून किरकोळ गुन्हे असणाऱ्यांना जामीन किंवा पॅरोल नाकारण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) असल्यास, गंभीर गुन्हे असणाऱ्या कैद्यांना जामीन मंजूर करताना त्यांना किती दिवसाचा जामीन मंजूर केला आहे तसेच जामीन मंजूर करताना सदर कैद्यांना परत बोलावण्याची आणि जामीन कालावधीत ते कोठेही शांततेचा भंग करणार नाही याबाबत खबरदारी शासनाने घेतली आहे काय ?

श्री. अनिल देशमुख (२७-११-२०२०) : (१) , (२) व (३) मा.सर्वोच्च न्यायालयातील सुमोटो रिट पिटीशन (सी) क्र.१/२०२० मध्ये कारागृहात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात दि.२३.०३.२०२० रोजी न्यायनिर्णय झालेला आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने सूचित केल्यानुसार दि.२४.०३.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चाधिकार समिती गठीत केलेली आहे.

कारागृहातील क्षमतेपेक्षा जास्त असलेली बंदीसंख्या व कोरोना संसर्गजन्य आजारावार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशिष्ट उद्देशाने आणि त्यावेळी तयार झालेल्या परिस्थितीची काळजी घेण्यासाठी उच्चाधिकार समितीने कैद्यांच्या ताप्तरत्या सुटकेचे निकष निश्चित केल्यानुसार राज्य सरकारने ८ मे, २०२० रोजीच्या शासन अधिसूचनेन्वये महाराष्ट्र तुरुंग (संचित व अभिवचन) नियम १९५९ या नियमात दुरुस्ती केली असून सिध्दापराधी ठरलेल्या ज्या बंद्याची शिक्षा ७ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा बंद्यांना व ज्या बंद्याची शिक्षा ७ वर्षांपेक्षा जास्त असेल तर अशापैकी बंदी यापूर्वीच्या शेवटच्या दोन संचित/अभिवचन रजेवरून विहित मुदतीत कारागृहात हजर होणा-या बंद्यांना प्रथम ४५ दिवसांकरीता अंतरिम जामीनावर वैयक्तिक बंधपत्र देऊन तदनंतर साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ नुसार जारी असलेली

शासन अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत ३०-३० दिवसांची मुदतवाढ देण्याबाबत तरतूदी केल्या आहेत. तसेच सदर बंद्याने ३० दिवसांतून एकदा संबंधित पोलीस स्टेशनला हजेरी देणे बंधनकारक केलेले असल्याने जामीन कालावधीत शांतता भंग होऊ नये याबाबत खबरदारी घेण्यात आली आहे.

एमसीओसी, पीएमएलए, एमपीआयडी, एनडीपीएस, युएपीए इत्यादीसारख्या विशेष कायद्यांनुसार (आयपीसी व्यतिरिक्त) गंभीर आर्थिक गुन्हे/बँक घोटाळे किंवा यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये अपराधसिद्ध ठरलेल्या बंद्यांना अंतरिम जामीनाकरीता आकस्मिक अभिवचन रजेतून वगळण्यात आले आहे. तसेच, फाशी बंद्यांना आकस्मिक अभिवचन रजेवर मुक्त करण्याची तरतूद नाही

**दौंड उपकारागृहात क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या आरोपींना येरवडा
कारागृहात दाखल करून घेण्याबाबत**

(४६) १३०८५ (१३-०९-२०२०). श्री.राहूल कुल (दौंड) : सन्माननीय गृह मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दौंड (जि.पुणे) उपकारागृहात असणारे कैदी येरवडा कारागृहात दाखल करून घेण्यास येरवडा कारागृह प्रशासन तयार नसल्याने मर्यादा नसतानाही जास्तीचे कैदी दौंड उपकारागृहात ठेवावे लागत असल्याचे माहे डिसेंबर, २०१९ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक यांनी २३ डिसेंबर, २०१९ रोजी वा त्यासुमारास पाठपुरावा करून देखील प्रशासनाने अजून कोणतीही दखल घेतलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त दौंड उपकारागृहात मर्यादा वाढविणे किंवा येरवडा कारागृहात कैदी दाखल करून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अनिल देशमुख (०२-१२-२०२०) : (१) व (२) येरवडा मध्यवर्ती कारागृहाची अधिकृत बंदी क्षमता ही २,३२३ पुरुष बंदी व महिला बंदी १२३ एवढी असून आजमितीस येरवडा मध्यवर्ती कारागृहात ५,८१२ एवढे बंदी म्हणजे क्षमतेपेक्षा अडीचपट बंदी दाखल आहेत.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदी दाखल असल्याने, पुणे जिल्हयातील व इतर जिल्हयातील दुय्यम कारागृहातील बंद्यांना शक्यतो येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडे वर्ग करण्यात येऊ नये, अशी येरवडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाची भूमिका आहे.

(३) येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे नवीन बॅरेकचे बांधकाम सुरु आहे. तसेच नवीन कारागृह स्थापन करणे प्रस्तावित आहे. दौंड उपकारागृहासह राज्यातील उपकारागृहे कारागृह विभागाचे अखत्यारित घेण्याची बाब विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईसह पालघर जिल्हयांतील मासेविक्री करणाऱ्या आगरी कोळी
बांधवाना आर्थिक मदत मिळण्याबाबत**

(४७) १३१०३ (१६-०९-२०२०). श्री.मिहीर कोटेचा (मुलुंड), श्री.विनोद निकोले (डहाणू) :

सन्माननीय मत्स्यविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदी सुरू असताना मासे विक्री पूर्णपणे बंद असल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रामधील मासे विक्री करणाऱ्या आगरी कोळी बांधव आर्थिक संकटात सापडले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पालघर जिल्ह्यात मासेमारी करणारा मच्छीमार समाज खूप मोठ्या प्रमाणात असून कोरोनामुळे कोळी बांधव मासेमारीसाठी समुद्रात जाऊ शकत नसल्याने त्याचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होवुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्यामुळे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येते त्याचप्रमाणे मत्स्यव्यवसायिकांना, खलाशी, मजूर व विक्रेते इत्यादींना आर्थिक मदत करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १९ एप्रिल, २०२० रोजी वा त्यासुमारास इमेल पत्राद्वारे मा. मुख्यमंत्री व मा.मत्स्यव्यवसाय विकास मंत्री यांचेकडे केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने मासेविक्री करणाऱ्या आगरी कोळी बांधवाना आर्थिक मदत मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. अस्लम शेख (०७-१२-२०२०) : (१) केंद्र शासनाच्या दि.१०.०४.२०२० व राज्य शासनाच्या दिनांक २०.०४.२०२० रोजीच्या आदेशान्वये लॉकडाऊन मधून मत्स्यव्यवसाय उद्योग व या उद्योगाच्या पुरक बाबींना सूट देण्यांत आली होती.

(२) कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे मा. मुख्यमंत्री यांना दि. २७/०४/२०२० रोजी दिलेले निवेदन अभिलेखात प्राप्त झाल्याचे आढळून आलेले नाही.

(३) कोरोना विषाणू प्रादुर्भाव हे वैश्विक संकट असल्याने सर्वच घटक आर्थिकदृष्ट्या बाधित झालेले असल्याने अद्यापी अशा बाधित घटकांना आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. तथापी राज्यातील सागरी मच्छीमारांना क्यार, महा चक्रीवादळामुळे पुर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नसल्यामुळे दि.०९ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये त्यांना रु.६५.१७२ कोटी इतके विशेष आर्थिक सहाय्य मंजूर करण्यांत आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

दुध उत्पादक शेतकऱ्यांना बर्फ खरेदीसाठी अनुदान देण्याबाबत

(४८) १३२८४ (१५-०९-२०२०). श्री.शेखर निकम (चिपळूण) : सन्माननीय दुग्धविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रत्नागिरीतील शासकीय दूध योजनेमध्ये दूध संकलन व वितरणाचे दैनंदिन कामकाज सुरु असून जिल्ह्यामध्ये एकही दूध संघ अस्तित्वात नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना या योजनांवर अवलंबून रहावे लागत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाची साठवणूक करण्यासाठी शासनाकडून बर्फाचा पुरवठा केला जातो, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मागील दोन वर्षे बर्फासाठी मिळणारा निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ठेकेदाराला बर्फ पुरवठ्याची देयके अदा करता आली नसल्यामुळे बर्फ पुरवठा ठेकेदाराने या योजनेला दिनांक १ जुलै, २०२० रोजी वा त्यासुमारास बर्फ पुरवठा बंद करण्याची नोटीस दिली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, बर्फ पुरवठा बंद झाल्यामुळे दूधाची आवकही बंद झाली असून संबंधित ठेकेदारांना बर्फाचे थकीत देयक अदा करून दूध योजनांचे कामकाज सुरळीतपणे सुरु होण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (२७-११-२०२०) : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) शासकीय दुध योजना, रत्नागिरी येथील सामुग्री व पुरवठा या उद्दिष्टाखाली सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात रु.१६ लक्ष इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सदर रक्कमेपैकी रु.७,९८,७५०/-इतकी रक्कम बर्फ पुरवठा ठेकेदारास ऑगस्ट २०२० मध्ये अदा करण्यात आली आहे.उर्वरित रक्कम वित्त विभागामार्फत बीडीएसवर उपलब्ध झाल्यावर अदा करण्यात येईल.

राज्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत

(४९) १३५०० (१६-०९-२०२०). श्री.मोहन मते (नागपूर दक्षिण) : सन्माननीय पशुसंवर्धन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात एकूण ३ कोटी ३० लाख जनावरे असून पाच हजार जनावरांच्या मागे एका डॉक्टरच्या (पशुधन विकास अधिकारी) नियुक्तीच्या निकषानुसार सद्यस्थितीत सहा हजार डॉक्टरांची गरज असताना राज्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची केवळ २,१९२ पदे मंजूर असून त्यापैकी शेकडो पदे रिक्त असल्याचे दिनांक ६ जुलै, २०२० रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू रिक्त पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी वा त्यासुमारास घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही, हे हि खरे आहे काय,

(३) असल्यास, राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारसीनुसार पशुधन विकास अधिकाऱ्यांची संख्या वाढवून सदरहू पदांच्या रिक्त जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल त्वरित जाहीर करून पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुनिल केदार (०१-१२-२०२०) : (१) शासन निर्णय क्र. जिवायो-२०१०/ प्र.क्र.२९१/पदुम-४, मुंबई-३२, दि.१ जुलै, २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत श्रेणी-१ च्या नवीन पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्थापना करण्यासाठी अवलंबावयाचे निकषानुसार राज्यात बिगर डोंगरी भागात प्रति ५००० पशुधन घटकामागे २ तसेच डोंगरी भागात प्रति ३००० पशुधन घटकामागे १ पशुवैद्यकीय दवाखाना असणे अपेक्षित आहे.

(२) व (३) पशुधन विकास अधिकारी गट-अ यांची ४३५ रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात १३/२०१९ दि.२३/०८/२०१९ नुसार कार्यवाही सुरु करण्यात आली असून दि.२२/१२/२०१९ रोजी चाळणी परीक्षा घेण्यात आली आहे. सरळसेवा भरतीची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर पशुधन विकास अधिकारी गट-अ या संवर्गातील रिक्त पदे शासनस्तरावरून भरण्याचे संकल्पित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बाळापूर व पातुर (जि.अकोला) या तालुक्यांत रोजगार हमी
योजनेतर्गत धडक सिंचन विहीर योजनेबाबत**

(५०) १३५७६ (१६-०९-२०२०). श्री.नितीन भिकनराव देशमुख (बाळापूर) : सन्माननीय रोजगार हमी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बाळापूर व पातुर (जि.अकोला) या तालुक्यांत रोजगार हमी योजनेतर्गत धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात आली असुन तालुका निहाय किती लक्षांक ठरवून दिला असुन त्यानुसार उदिष्ट ठरविण्यात आले आहे काय, तसेच अतिरिक्त धडक सिंचन अतर्गत किती विहिरींना मंजूरी दिली आहे ,

(२) असल्यास, उक्त सर्व कामांना प्रशासकीय मंजूरी देऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले असुन दोन्ही तालुक्यांतर्गत पात्र लाभार्थींना सर्व अटींची पूर्तता करूनही वगळण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू योजनेतर्गत पूर्ण झालेल्या कामावर किती खर्च करण्यात आला असुन काही लाभार्थींना अद्यापही रक्कम देण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, लक्षांका व्यतिरिक्त मंजूर कामाबाबत शासनाची भूमिका व धोरण काय आहे,

(५) असल्यास, बाळापूर व पातुर तालुक्यांमधील लक्षांकापेक्षा जास्त विहिरी ना मंजूरी दिल्याबद्दल संबंधित दोषी अधिका-यावर शासनाने कोणती कारावाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संदीपानराव भुमरे (०२-१२-२०२०) : (१) होय, धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत तालुका बाळापूरसाठी व पातुर तालुक्यासाठी प्रत्येकी १३०० धडक सिंचन विहिरीचा लक्षांक होता. वरिष्ठ भुजल सर्वेक्षण यंत्रणा यांनी बाळापूरसाठी व पातुरसाठी प्रत्येकी १३०० विहिरींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. तालुका बाळापूर व तालुका पातुर करिता धडक सिंचन अंतर्गत अतिरिक्त विहिरींना मंजूरी दिल्याचे दिसून येत नाही.

(२), (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

राजेन्द्र भागवत
सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.